



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-क

वर्ष ५, अंक ५]

गुरुवार, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४०

[पृष्ठे ६, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ७

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकार्यांनी तयार केलेले

(भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांमधील इतर)

वैधानिक नियम व आदेश; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क), जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.

ELECTION COMMISSION OF INDIA

Nirvachan Sadan, Ashoka Road,

New Delhi 110 001, dated the 20th February, 2019
1 Phalgun, 1940 (Saka)

NOTIFICATION

No. 434/MT-HP/2019(1).— In exercise of the powers conferred by Section 21 of the Representation of the People Act, 1951 (43 of 1951) and in supersession of its Notification No. 434/MT-HP/2013(1), dated 4th March 2014 the Election Commission of India hereby appoints, in consultation with the State Government of Maharashtra, the officers of the Government of Maharashtra as specified in column (2) of the table below as the Returning Officer of the Parliamentary Constituencies in the State of Maharashtra as specified in column (1) of the Table.—

TABLE

No. and Name of Parliamentary Constituency (1)	Returning Officer (2)
1. Nandurbar (ST)	Collector, Nandurbar
2. Dhule	Collector, Dhule
3. Jalgaon	Collector, Jalgaon
4. Raver	Additional Collector, Jalgaon
5. Buldhana	Collector, Buldhana

(१)

TABLE-Con.

(1)	(2)
6. Akola	Collector, Akola
7. Amravati (SC)	Collector, Amravati
8. Wardha	Collector, Wardha
9. Ramtek (SC)	Additional Collector, Nagpur
10. Nagpur	Collector, Nagpur
11. Bhandara-Gondiya	Collector, Bhandara
12. Gadchiroli-Chimur (ST)	Collector, Gadchiroli
13. Chandrapur	Collector, Chandrapur
14. Yavatmal-Washim	Collector, Yavatmal
15. Hingoli	Collector, Hingoli
16. Nanded	Collector, Nanded
17. Parbhani	Collector, Parbhani
18. Jalna	Collector, Jalna
19. Aurangabad	Collector, Aurangabad
20. Dindori (ST)	Additional Collector, Nashik
21. Nashik	Collector, Nashik
22. Palghar (ST)	Collector, Palghar
23. Bhiwandi	Additional Collector and Chief Controller of Unauthorised Construction, CIDCO, New Mumbai.
24. Kalyan	Deputy Commissioner (Supply), Office of the Divisional Commissioner, Konkan, Navi Mumbai.
25. Thane	Additional Collector, Thane Collector Office, Thane.
26. Mumbai North	Additional Collector (Encroachment/Demolition) Western Suburban Mumbai.
27. Mumbai North-West	Joint Chief Officer, MHADA, Mumbai.
28. Mumbai North-East	Additional Collector (Encroachment/Demolition) Eastern Suburban Mumbai.
29. Mumbai North-Central	Deputy Chief Executive officer (3), MIDC, Andheri (E.), Mumbai.
30. Mumbai South-Central	Chief Officer, Mumbai Slum Improvement Board, MHADA.
31. Mumbai South	Additional Collector, Mumbai City.
32. Raigad	Collector, Raigad
33. Maval	Additional Collector and Additional Commissioner (Admin), Pune Metropolitan Region Development Authority, Pune.
34. Pune	Collector, Pune.
35. Baramati	Additional Commissioner, Pune Division, Pune.

TABLE-Concl'd.

(1)	(2)
36. Shirur	Additional Collector, Pune
37. Ahmednagar	Collector, Ahmednagar
38. Shirdi (SC)	Additonal Collector, Ahmednagar
39. Beed	Collector, Beed
40. Osmanabad	Collector, Osmanabad
41. Latur (SC)	Collector, Latur
42. Solapur (SC)	Collector, Solapur
43. Madha	Additonal Collector, Solapur
44. Sangli	Collector, Sangli
45. Satara	Collector, Satara
46. Ratnagiri-Sindhudurg	Collector, Ratnagiri
47. Kolhapur	Collector, Kolhapur.
48. Hatkanangle	Additonal Collector, Kolhapur

By Order,

A. N. DAS,
Secretary,
Election Commission of India.

भारत निर्वाचन आयोग

निर्वाचन सदन, अशोक रोड,

नई दिल्ली 110 001, दिनांक 20 फरवरी 2019
1 फाल्गुन, 1940 (शक)

अधिसूचना

सं. 434/महाराष्ट्र-लो.स./2019(1).—लोक प्रतिनिधित्व अधिनियम, 1951(1951 का 43) की धारा 21 द्वारा प्रदत्त शक्तियों का प्रयोग करते हुए तथा दिनांक 4 मार्च 2014 की अपनी अधिसूचना सं. 434/महाराष्ट्र-लो.स./2013(1) के अधिक्रमण में, भारत निर्वाचन आयोग, महाराष्ट्र राज्य सरकार के परामर्श से, नीचे की सारणी के स्तम्भ (2) में यथाविनिर्दिष्ट महाराष्ट्र सरकार के अधिकारियों को सारणी स्तम्भ (1) में यथाविनिर्दिष्ट महाराष्ट्र राज्य में संसदीय निर्वाचन क्षेत्रों के रिटर्निंग अधिकारियों के रूप में एतद्वारा नियुक्त करता है :-

सारणी

संसदीय निर्वाचन क्षेत्र की संख्या और नाम (1)	रिटर्निंग अधिकारी (2)
1. नन्दुरबार (अ.ज.जा.)	कलेक्टर, नन्दुरबार
2. धुले	कलेक्टर, धुले
3. जलगांव	कलेक्टर, जलगांव
4. रावेर	अपर कलेक्टर, जलगांव
5. बुलढाणा	कलेक्टर, बुलढाणा
6. अकोला	कलेक्टर, अकोला
7. अमरावती (अ.जा.)	कलेक्टर, अमरावती
8. वर्धा	कलेक्टर, वर्धा
9. रामटेक (अ.जा.)	अपर कलेक्टर, नागपूर
10. नागपूर	कलेक्टर, नागपूर
11. भन्डारा-गोंदिया	कलेक्टर, भन्डारा
12. गडचिरोली-चिमुर (अ.ज.जा.)	कलेक्टर, गडचिरोली
13. चन्द्रपूर	कलेक्टर, चन्द्रपूर
14. यवतमाल-वाशिम	कलेक्टर, यवतमाल
15. हिंगोली	कलेक्टर, हिंगोली
16. नांदेड़	कलेक्टर, नांदेड़
17. परभणी	कलेक्टर, परभणी
18. जालना	कलेक्टर, जालना

सारणी—चालू

(1)	(2)
19. औरंगाबाद	कलेक्टर, औरंगाबाद
20. दिन्डोरी (अ.ज.जा.)	अपर कलेक्टर, नाशिक
21. नाशिक	कलेक्टर, नाशिक
22. पालघर (अ.ज.जा.)	कलेक्टर, पालघर
23. भिवंडी	अपर कलेक्टर एवं मुख्य नियंत्रक, अनधिकृत निर्माण सी.आई.डी.सी.ओ., नवी मुंबई
24. कल्याण	उप आयुक्त (आपूर्ती) डिविजनल आयुक्त का कार्यालय, कोंकण, नवी मुंबई
25. ठाणे	अपर कलेक्टर, ठाणे कलेक्टर का कार्यालय, ठाणे
26. मुंबई उत्तर	अपर कलेक्टर (एनक्रोचमेंट/डिमोलिशन) पश्चिमी उपनगरीय, मुंबई
27. मुंबई उत्तर-पश्चिम	संयुक्त मुख्य अधिकारी, एम.एच.ए.डी.ए., मुंबई
28. मुंबई उत्तर-पूर्व	अपर कलेक्टर (एनक्रोचमेंट/डिमोलिशन), पूर्वी उपनगरीय मुंबई.
29. मुंबई उत्तर-मध्य	उप मुख्य कार्यकारी अधिकारी (3), एम.आई.डी.सी., अंधेरी (पूर्व), मुंबई
30. मुंबई दक्षिण-मध्य	मुख्य अधिकारी, मुंबई स्लम इन्वुवमेंट बोर्ड, एम.एच.ए.डी.ए.
31. मुंबई दक्षिण	अपर कलेक्टर, मुंबई शहर
32. रायगड	कलेक्टर, रायगड
33. मावल	अपर कलेक्टर एवं अपर आयुक्त (प्रशासन), पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण, पुणे
34. पुणे	कलेक्टर, पुणे
35. बारामती	अपर आयुक्त, पुणे डिविजन, पुणे
36. शिरूर	अपर कलेक्टर, पुणे
37. अहमदनगर	कलेक्टर, अहमदनगर
38. शिरडी (अ.जा.)	अपर कलेक्टर, अहमदनगर
39. बीड	कलेक्टर, बीड
40. उस्मानाबाद	कलेक्टर, उस्मानाबाद
41. लातूर (अ.जा.)	कलेक्टर, लातूर
42. शोलापूर (अ.जा.)	कलेक्टर, शोलापूर

सारणी—समाप्त

(1)	(2)
43. माधा	अपर कलेक्टर, शोलापुर
44. सांगली	कलेक्टर, सांगली
45. सतारा	कलेक्टर, सतारा
46. रत्नागिरी-सिंधुदूर्ग	कलेक्टर, रत्नागिरी
47. कोल्हापुर	कलेक्टर, कोल्हापुर
48. हातकणंगले	अपर कलेक्टर, कोल्हापूर

आदेश से,

ए. एन. दास,

सचिव,

भारत निर्वाचन आयोग।

क्रमांक : जीईएन-२०१९/प्र.क्र. १८८/१९/३३

सामान्य प्रशासन विभाग

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक २८ फेब्रुवारी, २०१९.

प्रत, माहिती व योग्य कार्यवाहीसाठी अग्रेषित :-

- (१) प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई.
- (२) विभागीय आयुक्त, सर्व.
- (३) जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, सर्व.
- (४) उप जिल्हाधिकारी व उप जिल्हा निवडणूक अधिकारी, सर्व.
- (५) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व (जिल्हाधिकारी यांच्यामार्फत).
- (६) निवडनस्ती.

शुभा बोरकर,

अवर सचिव व उप मुख्य निवडणूक अधिकारी,
महाराष्ट्र राज्य.